

June 26, 2024

To,

The Manager,

Listing and Compliance Department,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400 051

SYMBOL: SUPREMEINF

To,

The General Manager,

Department of Corporate Services,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai 400 001

SCRIP CODE: 532904

Dear Sir/ Madam,

Subject: Submission of Newspaper Publication.

Pursuant to Regulation 47 and other applicable Regulations of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, Please find enclosed herewith the Newspaper publication of Extract Audited Financial statements (Standalone & Consolidated) for the Quarter and Financial year ended March 31, 2024 published in following Newspapers on June 26, 2024.

- 1. Financial Express English Newspaper.
- 2. Mumbai Lakshadweep -Marathi Newspaper.

This is for your kind information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED

VIKRAM BHAWANISHANKAR SHARMA MANAGING DIRECTOR DIN: 01249904

Encl. a/a

	No. of Shares applied for (Category wise)	Number of applications received	% to	Total No. of Shares	% to	Proportionate	Allocat Appl	ion per icant	Ratio of	Ratio of	Serial	Number of successful	97.14	Total No.		Surplus
Sr. No			% to total	applied in each category	total	shares available	Before Rounding off	After Rounding off	allottees to applicants: RATIO 1	allottees to applicants: RATIO 2	Number of Qualifying applicants	applicants (after rounding)	% to total	of shares allocated/ alloted	% to total	Deficit (15)-(7)
72	114000		81-32	. 5. 6.		9 1 2000 3	200.00	1200	1	3	- 1	1	0.28	1200	0.24	1200
73	120000	2	0.04	240000	0.75	3641	1820.5	1200	1	1		2	0.57	2400	0.49	-1241
74	120000	i w ii	Shrest	5000000	Street -	5 (+95C) 1	Oracinic .	1200	1	2	- 5	1	0.28	1200	0.24	1200
75	138000	1	0.02	138000	0.43	2094	2094	2400	1	1		- 1	0.28	2400	0.49	306
76	154800	1	0.02	154800	0.48	2349	2349	2400	1.	1	5	1	0.28	2400	0.49	51
77	194400	5 (1 - 5)	0.02	194400	0.61	2949	2949	3600	3	1 3	- 2	1	0.28	3600	0.74	651
78	237600	1	0.02	237600	0.74	3605	3605	3600	. 3			(a)	0.28	3600	0.74	-5
79	290400	1	0.02	290400	0.91	4406	4406	4800	1	1	- 1	1	0.28	4800	0.99	394
80	326400	1	0.02	326400	1.02	4952	4952	4800	- 1	7.1		31	0.28	4800	0.99	-152
81	542400	31 3	0.02	542400	1.71	8229	8229	8400	1 0	91 5	8	1 1	0.28	8400	1.74	171
82	702000	1	0.02	702000	2.21	10650	10650	10800	1	31		1	0.28	10800	2.24	150
83	807600	1 1	0.02	807600	2.54	12253	12253	12000	1	1 1	- 1	- 31 - 3	0.28	12000	2.49	-253
84	1413600	1	0.02	1413600	4.45	21447	21447	21600	1	31		91	0.28	21600	4.48	153
Grand Total		4974	100	31717200	100	481200						349	101.16	481200	100	0

The Board of Directors of the Company at its meeting held on June 24, 2024 has approved the Basis of Allocation of Equity Shares as approved by the Designated Stock Exchange viz. NSE and has authorized the corporate action for issue of the Equity Shares to various successful applicants.

The CAN-cum-Refund Order and Allotment advices and/or Notices are being dispatched to the email id's and address of the Applicants as registered with the depositories / as filled in the application form on June 25, 2024. Further, the instructions to Self-Certified Syndicate Banks for unblocking the amount being processed on June 24, 2024. In case the same is not received within two working days, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the NSE Emerge within three working days from the date of the closure of the issue.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated June 12, 2024 ("Prospectus") filed with Registrar of Companies Mumbai. The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the issue, KFIN TECHNOLOGIES LIMITED at www.kfintech.com. All future correspondence in this

regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:

KFIN TECHNOLOGIES LIMITED

Registered Office Address: Selenium, Tower B. Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi, 500032, Telangana - India **KFINTECH**

Contact Person: M Murali Krishna, Contact No: +91 40 6716 2222

Investor grievance e-mail: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com

Email: ftil.ipo@kfintech.com

SEBI Registration No.: INR000000221, CIN: L72400TG2017PLC117649 On behalf of Board of Directors

> For Falcon Technoprojects India Limited (Formerly known as Falcon Technoprojects India Private Limited)

Ms. Dipti Sharma Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai, India Date: June 25, 2024

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF FALCON TECHNOPROJECTS INDIA LIMITED

Falcon Technoprojects India Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra on June 12, 2024 and thereafter with SEBI and the Stock Exchange. Full copy of the Prospectus is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, website of the Company at www.falcongroupindia.com / the website of the LM to the Issue at: www.kunvarji.com/merchant-banking/ the website of NSE Emerge at https://www.nseindia.com/companieslisting/corporate-fillings-offer-documents, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the Prospectus including the section titled 'Risk Factors' beginning on page 30 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act, 1933 and in accordance with any applicable U.S. State Securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation "S" under the Securities Act, 1933 and the applicable laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.



भारतीय रिज़र्व बैंक

RESERVE BANK OF INDIA www.rbi.org.in



Auction of Government of India Dated Securities for ₹31,000 crore on June 28, 2024

Government of India (GOI) has announced the sale (re-issue) of two dated securities:

Sr. No.	Nomenclature	Notified amount Nominal (in ₹ Crore)	Investors* (in ₹ Crore)		
1.	7.10% GS 2034	20,000			
2,	7.34% GS 2064	11,000	550		

Gol will have the option to retain additional subscription up to ₹2,000 crore against each security mentioned above. The sale will be subject to the terms and conditions spelt out in this notification (called 'Specific Notification'). The stocks will be sold through Reserve Bank of India Mumbai Office, Fort, Mumbai - 400001, as per the terms and conditions specified in the General Notification F.No.4(2)-W&M/2018, dated March 27, 2018.

The auction will be conducted using multiple price method. The auction will be conducted by RBI, Mumbai Office, Fort, Mumbai on June 28, 2024 (Friday). The result will be announced on the same day and payment by successful bidders will have to be made on July 01, 2024 (Monday).

For further details, please see RBI press release dated June 24, 2024 on the RBI website – (www.rbi.org.in).

Attention Retail Investors*

(*PFs. Trusts, RRBs, Cooperative Banks, NBFCs, Corporates, **HUFs and Individuals**)

Retail investors can participate in the auctions for the amounts earmarked for them on a non-competitive basis through a bank or a primary dealer. Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For more information, detailed list and telephone numbers of primary dealers/bank branches and application forms please visit RBI website (www.rbi.org.in) or FIMMDA website (www.fimmda.org).

Government Stock offers safety, liquidity and attractive returns for long duration.

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"

CLASSIFIEDS

OTHER

CLASSIFIEDS

CHANGE OF NAME

I YADAV RUDRADITYA

HARINATH YADAV S/O

HARINATH INDRASAN

Subhas-Road Bhandup-Mumbai, Maharashtra-

400078, changed my

HARINATH YADAV.

name to RUDRADITYA

"IMPORTANT"

mems. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result o rensections with companies, associations of individuals advertising in its neespapers or Publications. We therefore recommend the readers make necessary inquiries before sanding any monies or entering into any greements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manne whatsoever. Registered letters are not accepted in response to box number

TECHTALISMAN ENGINEERING PRIVATE LIMITED Reg. office: PLOT: C, FLAT: 409, FLOOR: 4, WING - C KAMALA VIHAR ABCD CHSL, KANDIVALI MUMBAI CITY, MUMBAI, MAHARASHTRA-400067 CIN: U72502MH2015PTC267716

Email id: manoj@techtalisman.com

FORM NO. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014]

Advertisement to be published in the

Newspaper for Change of Registered Office of the Company from One State to Another

Before the Central Government

Regional Director, Western Region In the matter of sub-section (4) of Section 13 of

Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation)

Rules, 2014

In the matter of TECHTALISMAN ENGINEERING PRIVATE LIMITED having its Registered Office

PLOT: C, FLAT: 409, FLOOR: 4, WING - C KAMALA

VIHAR ABCD CHSL, KANDIVALI, MUMBAI CITY,

MUMBAI, MAHARASHTRA-400067,

Petitioner

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central

Government under section 13 of the Companies Act

2013 seeking confirmation of alteration of the

Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary

General Meeting held on 31st Day of May, 2024 to

enable the company to change its Registered office

from the "State of Maharashtra" to the "State of

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the

company may deliver either on the MCA-21 portal

(www.mca.gov.in) by filing investor complaint form

or cause to be delivered or send by registered post of

his/her objections supported by an affidavit stating

the nature of his/her interest and grounds of opposition

to the Regional Director at the address Everest, 5th

Floor, 100 Marine Drive, Mumbai, Maharashtra-

400002, within fourteen days of the date of publication

of this notice with a copy to the applicant company

with a copy of the applicant company at its registered

PLOT: C, FLAT: 409, FLOOR: 4, WING - CKAMALA VIHAS

ABCD CHSL, KANDIVALI, MUMBAI CITY, MUMBAI,

TECHTALISMAN ENGINEERING PRIVATE LIMITED

For and on behalf of

office at the address mentioned below:

MAHARASHTRA-400067

0040735135-1

HARINATH alias RUDRADITEYA

YADAV R/O-4, Ramlakhan-Yadav Chawl Janta-Market,

PUBLIC NOTICE /GODREJ CONSUMER PRODUCTS LIMITED/ Registered Office: [Godrej One, 4th floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli East, Mumbai-4000791 TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

NOTICE is hereby given that the certificate [s] for the under mentioned securities of the Company has have been lost misplaced and the holders) of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]

Name of the holder Folio No[s] Face Val Certificate_Number[s] Distinctive Number[s] No of Shares [and 3t. holder[s], if any) End Start KIRTI MOTILAL PATEL K000367 01/-RS. 541656 68710805 TO 68711044 741328568 TO 741328807 MOTILAL CHIMANLAL K000367 01/-RS 590312 PATEL K000367 01/-RS. 612855 1082174243 TO 1082174482 240

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate[s] Any person who has any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1" Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083 TEL: 8108116767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate[s].

Place: AHMEDABAD Name[s]of the holder[s]/ Date: 23/06/2024 Legal Claimant: KIRTI MOTILAL PATEL

GRO

U GRO CAPITAL LIMITED

4th Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Road, Kurla, Mumbai 400070 SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-AUCTION SALE NOTICE OF 30 DAYS FOR SALE OF IMMOVABLE ASSET(S) ["SECURED ASSET(S)"] UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 AND 9 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

lotice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Secured Asset(s) mortgaged / charged to U GRO Capital Limited and Poonawalla Fincorp Limited ("Secured Creditor"), the possession of which has been taken by the authorised officer of Secured Creditor, will be sold on "As is what is" and "As is where is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till the date of realization of amount, due to Secured Creditor from the Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below. The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and last date of EMD deposit is also mentioned herein below:

Details of Borrower(s) / Guarantor(s) | Details of Demand Notice Rs. 3.00,00,000/-Reserve Price Date of Notice: Rs. 30.00.000/ 2. Shaikh Nizamuddin Mohinuddin EMD 06-03-2024 Last date of EMD Deposit 29-07-2024 3. Shaikh Nikhat Nizamuddin **Outstanding Amount:** Date of Auction 31-07-2024 Loan Account Number: Rs. 2,88,18,310/-Time of Auction 11 AM to 01 PM UGMUMSS0000003630 as on 06-03-2024 Rs. 1.00.000/-Incremental Value

Description of Secured Asset(s): "All that piece and parcel of immoveable property bearing Unit No. 4003, having total admeasuring area about 957 Sq.Ft. Carpet area in B- Wing, on 40th Floor in Building Known as "Lodha Dioro" alongwith 1 car parking space of the building in the project known as Lodha New Cuffe Parade constructed on Plot no. C-1 Zone in Block-C, bearing C.T.S No.8, lying and being situated at village Salt Pan Situate at Off Eastern Freeway, near Wadala Truck Terminal, Mumbai – 400037."

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in U GRO Capital Limited/Secured Creditor's website. i.e. www.ugrocapital.com or contact the undersigned at authorised.officer@ugrocapital.com Sd/-, Ramlal Gupta (Authorised Officer) Date: 26.06.2024.Place: Wadala, Maharashtra For UGRO Capital Limited





PGIM India Asset Management Private Limited

4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100

CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446 Website: www.pgimindiamf.com

NOTICE

Notice is hereby given that PGIM India Trustees Private Limited, Trustee to PGIM India Mutual Fund, has approved the declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the following schemes of PGIM India Mutual Fund with June 28, 2024 as the record date: -

Scheme Names	Plans / Options	Quantum of IDCW per unit (Gross of Statutory Levy, if any)* (₹)	Face Value (₹ Per Unit)	NAV of IDCW Option as on June 24, 2024 (₹ per unit)#
PGIM India Dynamic Bond Fund	Regular Plan - Quarterly IDCW Option	21.7663	1000	1100.5016
PGIM India Gilt Fund	Regular Plan - Quarterly IDCW Option	0.2680	10	14.1149
PGIM India Gilt Fund	Direct Plan - Quarterly IDCW Option	0.3162	10	14.8764
DOM India Comprete Bond Fund	Regular Plan - Quarterly IDCW Option	0.2151	10	11.5993
PGIM India Corporate Bond Fund	Direct Plan - Quarterly IDCW Option	0.2444	10	13.1817
DCIM India Large Con Fried	Regular Plan - IDCW Option	0.5107	10	21.4300
PGIM India Large Cap Fund	Direct Plan - IDCW Option	0.7175	10	30.1300

"Pursuant to payment of IDCW, the NAV of the above-mentioned option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW will be paid to those unit holders whose names appear in the records of the Registrar as at the close of business on the record date. For units in dematerialized form, all unit holders whose names appear in the beneficiary position file downloaded from the depositories as on the record date will be entitled to receive the IDCW.

*The IDCW distribution will be subject to the availability of distributable surplus under the schemes and may be lower to the extent of distributable surplus available on the Record Date.

> For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place: Mumbai Sd/-Date: June 25, 2024 Authorized Signatory

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Mutual Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

> MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

For Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL Mobile No.: 9029012015 Landline No.: 67440215

SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED (AN ISO - 9001/14001/OHSAS-18001 CERTIFIED COMPANY) SUPREME HOUSE, PRATAP GADH, PLOT NO. 94/C, OPP, IIT, POWAI MUMBAI MH 400076 CIN: L74999MH1983PLC029752 o Fax: +91 22 6128 9711 o Website : www.supremeinfra.com

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31" March, 2024.

Sr. No	Particulars	3 Months ended on 31/03/2024 Unaudited	Preceding 3 Months ended on 31/12/2023 Unaudited	3 Months ended on 31/03/2023 Unaudited	Year ended on 31/03/2024 Audited	Year ended on 21/03/2023 Audited	3 Months ended on 31/03/2024 Unaudited	Preceding 3 Months ended on 31/12/2023 Unaudited	3 Months ended on 31/03/2023 Unaudited	Year ended on 31/03/2024 Audited	Year ended on 31/03/2023 Audited
1.	Total Income From Operations Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or	2,865.38	873.89	2,736.51	5,943.05	9,581,42	2,871.89	891.83	1,625,60	5,961.02	10,196.8
3.	Extraordinary items) Net Profit(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or	(32,650.27)	(29,544.09)	(25,241.88)	(1,17,780.50)	(90,020.6)	(32,644.64)	(31,047.66)	(33,434.27)	(1,17,813.40)	(1,13,595,88
4.	Extraordinary items) Net Profit/Loss/for the period After Tax (After Exceptional and/or	(32,650.27)	(29.233,63)	(27,575.54)	(1,17,440.04)	(95,354.28)	(32.644.64)	(30,737.20)	(40,021.83)	(1,17,502.94)	(1,20,183.44
5	Extraordinary items) Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tao) and other	(32,650.27)	(29.233.63)	(27,575.54)	(1,17,440.04)	(95,354,28)	(32,644,64)	(30,737.20)	(40,021,83)	(1,17,502,94)	(1.20,183.44
6.	Comprehensive Income (after tax) Equity Share Capital Reserves (Excluting Revaluation Reserves as shown	(32,648.49) 2,569.84	(29,233.63) 2,569.84	(27,566.72) 2,569,84	(1,17,438.26) 2,569.84	(95,345.46) 2,569.84 (3,72,545.92)	(32,642.86) 2,569.84	(30,737.20) 2,569.84	(40,013.01) 2,569.84	(1,17,501,16) 2,569,84 (4,89,624,25)	2,569.8
7.	Earnings per share (EPS in Rs.) Basic Diluted	(127.04) (127.04)	(113.76) (113.76)	(107.30)	(456.99) (456.99)	(371.05)	(126.96) (126.96)	(119.54) (119.54)	(151.16) (151.16)	(457.07) (457.07)	(450.52 (450.52

The above is the extracts of the detailed format of the of the Financial Results submitted with the Stock Exchange under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015. The full Financial Results are available of the Company's website viz. www.supremeintra.com and on the website of the BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com respectively

Managing Director

Date: 25th June, 2024 Place: Mumbai

CANARA ROBECO

Canara Robeco Mutual Fund Investment Manager: Canara Robeco Asset Management Co. Ltd.

Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.: U65990MH1993PLC071003

NOTICE NO. 14

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") in Canara Robeco Mutual Fund

Notice is hereby given that the Board of Trustees of Canara Robeco Mutual Fund has declared IDCW in the following schemes, subject to availability of distributable surplus:

Scheme Name	Investment Plan/Option	IDCW (₹ per unit)	Face Value (₹ per unit)	NAV Per Unit as on 24.06.2024 (₹)
Canara Robeco Banking	Regular Plan - IDCW (Payout/Reinvestment) Option	0.26	10.00	10.6265
and PSU Debt Fund	Direct Plan - IDCW (Payout/Reinvestment) Option	0.27	10.00	10.6861
Constitution of the Consti	Regular Plan - IDCW (Payout/Reinvestment) Option	0.38	10.00	15.3390
Canara Robeco Gilt Fund	Direct Plan - IDCW (Payout/Reinvestment) Option	0.41	10.00	16.5950
Canara Robeco	Regular Plan - Quarterly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.19	10.00	14.9270
Income Fund	Direct Plan - Quarterly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.21	10.00	16.7874
Canara Robeco	Regular Plan - IDCW (Payout/Reinvestment) Option	0.35	10.00	13.9568
Dynamic Bond Fund	Direct Plan - IDCW (Payout/Reinvestment) Option	0.38	10.00	15.4007
	Regular Plan - Quarterly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.19	10.00	15.1521
Canara Robeco	Direct Plan - Quarterly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.21	10.00	16.7531
Short Duration Fund	Regular Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.06	10.00	15.2892
	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.06	10.00	17.4167
	Regular Plan - Quarterly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.25	10.00	14.2237
Canara Robeco	Direct Plan - Quarterly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.29	10.00	16.6915
Conservative Hybrid Fund	Regular Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.10	10.00	13.5482
	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.10	10.00	16.5320
Canara Robeco	Regular Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.73	10.00	100,9100
Equity Hybrid Fund	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.60	10.00	130.5600

Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the IDCW option of the schemes would fall to the extent of payout and statutory levy (if any).

Record Date for the purpose of distribution of dividend/IDCW is June 28, 2024, or the next business day if the record date happens to be a non-business day. All unit holders, under the abovementioned Plan/Option, whose names appear on the register of unit holders of the Scheme as on the record date, are eligible for the dividend/IDCW.

The Dividend/IDCW declared out of the Distributable Surplus of the abovementioned Schemes will be paid net of tax deducted at source (TDS) as applicable, to those unit holders whose names appear in the register of unit holders as on the Record Date.

Declaration of dividend/IDCW is subject to availability of distributable surplus on the record date/ex-

In case the distributable surplus is less than the quantum of dividend/IDCW on the record date/ex-dividend date, the entire available distributable surplus in the Scheme/plan will be declared as dividend/IDCW.

SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/194 dated 5th October 2020 on review of Dividend option(s)/ Plan(s) in case of Mutual Fund Schemes shall be applicable for calculation of distributable surplus.

Unit holders are requested to visit www.canararobeco.com to claim their Unclaimed Redemption &

In view of individual nature of tax consequences, each investor is advised to consult his/her own professional financial/tax advisor.

Dividend/IDCW amounts and follow the procedure prescribed therein. For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd.

(Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

Authorised Signatory

Place: Mumbai Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

ABHISHEK SINGH Date: 26.06.2024 DIRECTOR Place: Mumbai DIN: 08070157

financialexp.epapr.in

Date: 25-06-2024



भारतीय ज्ञानामुळेच पाश्चात्त्यांची वैज्ञानिक प्रगती ! – डॉ. नीलेश

फोंडा, दि.२४ ः सनातन धर्म हा शब्दप्रामाण्यावर आधारित आहे; कारण आपल्या ऋषीमुनींनी जे प्रत्यक्ष अनुभवले तेच शब्दप्रमाण मानले आहे. या शब्दप्रमाणाचा आपणही अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला हवा. रामायण-महाभारत आदी ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ आहेत. अमेरिका, कॅनडा या देशांतील ५००-६०० विद्यापिठांमध्ये या ग्रंथांचे अध्ययन केले जाते. युरोपात विज्ञानाची प्रगती झाली असली, तरी हे ज्ञान भारतातूनच विदेशात नेण्यात आले आहे. भारतातील समृद्ध ग्रंथांचे भाषांतर करूनच पाश्चात्त्यांनी आधुनिक विज्ञानामध्ये प्रगती केली आहे, असे र-पष्ट प्रतिपादन अमेरिका येथील ङ्गइन्स्टीट्यूट ऑफ ॲडवान्स सायन्सफ्चे डॉ. नीलेश नीळकंठ ओक यांनी केले ते 'श्री रामनाथ देवस्थान' फोंडा गोवा येथील ङ्गवैश्विक हिंदु राष्ट्र

महोत्सवाफ्च्या

उद्घाटनप्रसंगी

बलर-थान

'विश्वगुरु भारताचे

सनातन हिंदु धर्म

म यावर बोलत

NOTICE Notice is hereby given that the certificates for 500 equity shares of face value Rs. 2/each having Certificate Nos. 274371, 386787 and 475144, bearing Distinctive Nos. 144820413-144820512, 581327417-581327616 and 621805524-621805723 respectively of Larsen & Toubro Ltd under Folio No. 75131984 standing in the names Tanveer H Singh and Inderjeet H Singh and the certificates for 225 equity shares of face value Rs. 2/- each having Certificate Nos. 57464, 224496, 346963, 445065 and 1348341, bearing Distinctive Nos 2706244 -2706268, 141803095 141803119, 576697959 576698008 618601772-618601821 and 1394688461 1394688535 respectively of Larsen & Foubro Ltd under Folio No. 06735657 standing in the names Tanveer Singh an Inderjeet Singh have been lost or mislaid and the undersigned have applied to the company to issue duplicate certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares shoul

write to our registrar, Kfin Technologie Limited. Selenium Tower B, Plot 31-32 achibowli, Financial District, Hyderaba 500032 within one month from this date else the company will proceed to issu duplicate certificates. Date: 26.06.2024

Tanveer Singl जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. मनिष आर** मेहता व श्रीमती रंजनबेन आर. मेहता हे फ्लॅट जा अर्थात फ्लॉट क्र.बी-३०१, ३रा मजला, इमारत क्र.५ प्रार्थना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., गीतांजर्ल नगर, स्टेशन रोड, भाइँदर (पश्चिम), ठाणे-४०१९०१ या जागेचे मालक आहेत. असे की, १) **मे. महालक्ष्म** कन्स्ट्रक्शन कंपनी आणि श्रीमती मीना एम **जेवराजका** यांच्या दरम्यान झालेला दिनांक २९ म १९९० रोजीचा मुळ विक्री करारनामा नोंद करण्या आला नव्हता परंतु **ईव्हीएन क्र.६४६८** दिनांब १३.०३.१९९५ असलेले मुंबई मुद्रांक कायदा १९५८ कलम ४१ अंतर्गत मुद्रांकीत करण्यात आले हो भाणि २) **श्री. मनिष आर. मेहता व श्रीमती रंजनबे**न आर. मेहता, खरेदीदार आणि श्री. रमेश भवानर्ज गाला व श्रीमती कांचन रमेश गाला. विकेता यांच्य यान झालेला दिनांक २५ सप्टेंबर, २००३ रोजीन मळ विक्री करारनामा जो दिनांक २५.०९.२००३ रोजीचे दुस्तावेज **क्र.टीएनएन**–७–५२०७–२००३ अंतर्गत ठाणे येथील हमी उपनिबंधकांच्या कार्यालयात नोंत **रु**ण्यात आले होते, उपरोक्त फ्लॅटबाबतचा करारना माझे अशील श्री. मनिष आर. मेहता यांच्याकडू दिनांक ०४.१२.२००३ रोजी हरवले आहे. माझ्य अशिलांनी करारनामाची मुळ कागदपत्रे एजंट श्री विनोद कुमार कैलाशचंद्र सोनी (पता: दत्तानी ट्रेड सेन्टर, चंदावरकर लेन, बोरिवली (प.), मुंबई ४०००९२) यांच्याकडे कर्ज उद्देशाकरिता दिली होती मुळ करारनामा वर नमुद केलेल्या कार्यालयातून दस्तावेज जंट श्री. विनोद कुमार कैलाशचंद्र सोनी यांच्याकडू र्वले आहेत आणि याबाबत बोरिवली पोलीस ठाण (मंबर्ड) येथे दिनांक ०४.१२.२००३ रोजी लापता तका क.३५/२००३ नुसार तक्रार नोंद करण्यात आली आहे आणि आता माझ्या अशिलांना वर नमुद केलेले फ्लॅट श्री. शैलेश हाथीचंद दोशी व श्रीमती बिना शैलेश दोशी यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे. म्हणून . गर कोणा व्यक्तीस उपरोक्तबाबत काही आक्षेप असल्य त्यांनी योग्य व वैध कागदपत्रांसह माझ्याकडे सदर सूचनेपासून **१४ दिवसात** खाली नमुद केलेल्या पत्त्याव कळवावे. तदुनंतर दावा/आक्षेप विचारात घेतला जाण

अंड. पुनम चंद्रकांत ठाकी पत्ताः ठाकरे निवास, पेणकरपाडा, गणेश मंदिराजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७

जाहीर नोटीस ामाम जनतेस कळविण्यात येते की. फ्लॅट न

२/ए, सी विंग, राजीव मजिठीया पार्क को-अं हौ. सो. लि., मजिठीया पार्क, आचोळे रोड नालासोपारा (पूर्व), जि. पालघर, असा फ्लॅट माझे अशिल श्री. भरत मारूती चव्हाण यांचे गलकीचा असून मे. एम. एम. बिल्डर्स प्रायव्हेट लेमिटेड आणि कु. लता कन्नन यांच्यामध्ये गलेल्या दि. १७/०५/१९८३ रोजीचे मुळ करार Agreement) गहाळ झालेले आहेत. तर्र त्यासंदर्भात कुठल्याही व्यक्तीची, संस्थेची हरकत असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पत्ता. ऑफीस नं. सी/२४ आकांक्षा कमर्शियल कॉम्प्लेक्स, आचोळे रोड नालासोपारा (पुर्व), जि. पालघर (मो. नं ७२१९५६०९९६) या पत्यावर कळवावे.

> सही/ ॲड. हितेश डी. चौबे.

वकील व कायदेशीर समुपदेशक

जाहीर नोटीस येते की श्री महेंद्र कालिदास वाघेला व श्रीमती ालता महेंद्र वाघेला हे सदनिक क्र. ११३, सदगुर आशीर्वाद साग्चाग्सलि . संत नगर . मनवेल पाडा रोड दत्त मंदिर जवळ, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर याचे मूळ मालक होते. तसेच मुळ मालक श्री. महेंद्र हालिदास वाघेला यांचे दि.२०.०१.२०१४ रोजी निधन झालेले आहे व त्यास १) श्रीमती. हेमलता महेंद्र वाघेला (पत्नी) २) श्री. नितेश महेंद्र वाघेला (मुलगा) ३) श्री. दिपेश महेंद्र वाघेला (मुलगा) वारूम आहेत. तरीदेखील सदर सदनिके वर कोणत्याही इसमाचा, व्यक्तीचा वा संस्थेचा वारसाने, गहाण दान, बोजा, दावा, विक्री, अदलाबदल, भाडेपट्ट इत्यादी वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध व अधिकार असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत लेखी कागदोपर्त्र राव्यासहित ॲंड भक्ती वि. ठाकुर, २०४ सिने पहिटस बिल्डिंग, न्य गोल्डन नेस्ट रोड, बालार्ज न्वेलर्स जवळ, भाईंदर पूर्व.ता. व जि.ठाणे-४०११०^५ यावर आपली हरकत नोंदवावी अन्यथा तस गेणाचाही व कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध व अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल ह्याची संबंधितानी नोंद घ्यावी. **ा**गदोपत्री पुराव्याविना आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही.

ॲड. भक्ती वि. ठाकूर

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. शाह मोहम्म रझा रसुल हे अबिद निवास नूर अपार्टमेंट को-ऑप हौसिंग सोसायटी लि., पत्ताः मिरा गाव, काशिमिर मिरा-भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीचे फ्लॅट क्र.**२०**३ चे धारक होते, यांचे २७.०८.२०२० रोजी कोणतेर्ह वारसदार न नेमता निधन झाले. आता त्यांचा मलग श्री. सिकंदर मोहम्मद रझा शाह यांनी मयत सदस्याचे अन्य कायदेशीर वारसदारांकडील मुक्तता करारनाम निष्पदनाद्वारे सदर फ्लॅटबाबत सोसायटीचे १००% सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे.

उप-विधीनुसार सोसायटी याव्दारे, सोसायटीच्य मांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य मांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाः प्रोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गान ^{ज्}यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल आक्षेपकर्त्यांनी सदर कालावधी समाप्ती तारखेपर्यंत सद सूचना प्रकाशन तारखेपासून खालील स्वाक्षरीकर्ता, . ग्रोसायटीचे सचिव/अध्यक्षाकडे लेखी आक्षेप द्यावेत

किंवा संपर्क करावा. एसबीएस लिगल सरोज बी. शर्मा (वकील उच्च न्यायालय) बी/०७, जय पुनम नगर कोहौसोलि., दीपक हॉस्पिटल जवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पुर्व), ठाणे–४०११०५.

दिनांक: २६.०६.२०२४

दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY given to all or to whomsoever it may concern that m clients Mr. Dharmeen Narendra Shah & Mr. Kalpesh Narendra Shah are th pint owners, occupiers and possessor of the residential premises bearing Fla No. B/25, Second Floor, admeasurin about 370 Sq. Ft. Carpet Area Vishakha Building, Vishwajeet Co operative Housing Society Limited, Sarojini Naidu Road, Tambe Naga Mulund (West), Mumbai Maharashtra - 400080. The original Agreement/ allotment of Mr. Bhau Vasudev Bagayetkar, the first urchaser has been lost or misplaced y my clients Mr. Dharmeen Narendra Shah & Mr. Kalpesh Narendra Shah and not found with due diligence, found, shall be returned to my client an a missing complaint has beer registered at **Mulund Police Station** Mumbai at Sr. No. 68528/ 2024 or 24.06.2024. All persons claiming ar adverse interest in the said Flat or ar part thereof howsoever are hereb required to make the same known to th indersigned at his office in office hour at Office No. 9, Sushila Apartment, S. N Road, Tambe Nagar, Mulund (W Mumbai-400080. Mob:-977357855 vithin 15 days from the date hereo failing which the title of my clients Mr Dharmeen Narendra Shah & Mr Kalpesh Narendra Shah shall be presumed as clear and marketable without any reference to such claim and the same, if any, shall be considered as vaived. Members of the public are requested to take the note of the same. Dated this 26th day of June, 2024.

ADV. SHRI. DHAVAL T. KARIA **KARIA & ASSOCIATES** ADVOCATE HIGH COURT

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. क्रिएटीव्ह कन्स्ट्रक्शन आणि श्रीमती अंजन डी. शाह, श्रीमती अंजना डी. शाह यांच्या दरम्यान झालेल दिनांक ११.०१.२००६ रोजीच्या करारनामाद्वारे युनि क्र.११०, क्षेत्रफळ १२०० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, गोम्स इंडस्ट्रीयल इस्टेट म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट सीटीएस क्र.७४४, मोहिली गाव, साकिनाका, अंधेरी पुर्व, मुंबई या जागेचे मालक झाले आहेत. श्रीमती अंजना डी. शाह यांच २५.०२.२०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मूलगा **श्री. प्रणव डी. शाह** व मूलर्ग श्रीमती पंक्ती चेतन भन्साली ऊर्फ पंक्ती डी. शाह हे आहेत. मुक्तता करारनामाद्वारे मुक्तकर्ते श्री प्रणव डी. शाह यांनी सदर मालमत्तेतील त्यांचे सर्व अविभाजीत शेअर्स, अधिकार, हक्क व हित मुक्त केले. प्राप्तकर्त्या श्रीमती पंक्ती चेतन भानुशाली ऊर्फ पंक्ती दिलीपकुमार शाह यांनी सदर शेअर्स व सदर युनिटस्मधील सर्व शेअर, अधिकार, हक्क प्राप्त केले आहेत.

जर कोणा व्यक्तीस **श्रीमती अंजना डी. शाह** यांचे कायदेशीर वारसदारांबाबत कोणताही दावा अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात नोटरीकत दस्तावेजांसह माझे कार्यालय पत्ता: **सुमित्रा ॲण्ड** असोसिएटस्, वकील व कायदेशीर समुपदेशक, जी-७०३, गोकुल रेसिडेन्सी, ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ येथे आजच्या तारखेपासून **१४ दिवसात** कळवावेत

दिनांक: २६.०६.२०२४ सही/ सुमित्रा ॲण्ड असोसिएटस्

सर्व लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील वर्णनाची जमीन मिळकत आमच्या अशिलांनी कायमस्वरुपी विकत घेण्याचे ठरविले आहे. सदरच्या मिळकतींचे वर्णन खालीलप्रमाणे

माज - नडाद, ता. खालापूर, ाज. रायगड यथाल ामळकत							
मालकाचे नाव	सर्व्हे नंबर	क्षेत्र आर.चौ.मी.	आकार रु				
१.नेमीचंद हस्तीमल चोपडा २.प्रिती रमेश जाधव	४/२	६.५७.५० <u>पो.ख. १.९७.३०</u>	२३.५				
३.सौ. शशिधर रेड्डी ४ रविंद महिपत देसले		एकूण ८.५४.८०					

सबब सदर मिळकतीवर अगर तिच्या कोणत्याही भागावर कोणाचाह

ाहाण, दान बक्षिस, फरोक्त, पोटगी, चार्ज, संपादन, भाडेपट्टा, वहिवार् साठेकरार, लिज तबदील, ट्रस्ट, वारसा या प्रकारचा हक्कहितसंबंध असल्यास संबंधितांनी आपापल्या हरकती अगर तक्रारी ही नोटीर प्रसिद्ध झालेपासन सात (०७) दिवसांचे मदतीत खालील सही करणा ॲडव्होकेट यांचेकडे अगर खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सकृतदर्शन<u>ं</u> पुराव्यासहीत रजिस्टर पोस्टाने पाठवाव्यात. कोणाचीही कसलीही हरकत अगर तक्रार आली नाही तर सदर मिळक निर्वेध आणि बोजारहीत व खरेदी घेणेस योग्य आहे असे समजून आम[्] अशिल खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील व मागाहून येणाऱ्या तक्रार्र अगर दरकती आमचे अशिलांवर कोणत्यादी व कमल्यादी प्रकार बंधनकारेक राहणार नाहीत व संबंधितांनी आपापल्या तथाकथित हरकती, तक्रारी कायमच्या सोडून दिल्या आहेत असे समजणेत येईल हे सर्व लोकांस कळावे.

. तारीख : २६/०६/२०२४ **अंड. जगदीश प्रसाद त्रिपाठी** ऑफीस : अब्दुल अजीज चाळ, 24 रुम नं. 4, एल.बी.एस. मार्ग नवपाडा, कुर्ला (वेस्ट), मुंबई-400 070

<u>जाहीर नोटीस</u>

सर्व लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालीव वर्णनाची जमीन मिळकत आमच्या अशिलांनी कायमस्वरुपी विकत घेण्याचे ठरविले आहे. सदरच्या मिळकतींचे वर्णन खालीलप्रमाणे

मौजे - नडोदे, ता. खालापूर, जि. रायगड येथील मिळकत									
मालकाचे नाव	सर्व्हे नंबर	क्षेत्र आर.चौ.मी.	आकार रु.पै.						
नुनंदा सुर्यभान धुरपते		४.१२.५० <u>पो.ख. ०.९२.००</u> एकूण ५.०५.४० पैकी	३२.६८						

सबब सदर मिळकतीवर अगर तिच्या कोणत्याही भागावर कोणाचार्ह ाहाण, दान बक्षिस, फरोक्त, पोटगी, चार्ज, संपादन, भाडेपट्टा, वहिवाट पाठेकरार, लिज तबदील, ट्रस्ट, वारसा या प्रकारचा हक्कहितसंबंध असल्यास संबंधितांनी आपापल्या हरकती अगर तक्रारी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात (०७) दिवसांचे मुदतीत खालील सही करणार ॲडव्होकेट यांचेकडे अगर खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सकृतदर्शनी लेखी पुराव्यासहीत रजिस्टर पोस्टाने पाठवाव्यात. याप्रमाणे कोणाचीर्ह कसलीही हरकत अगर तक्रार आली नाही तर सदर मिळकत निर्वेध आणि बोजारहीत व खरेदी घेणेस योग्य आहे असे समजून आमचे अशिल खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील व मागाहून येणाऱ्या तक्रारी अग हरकती आमचे अशिलांवर कोणत्याही व कसल्याही प्रकारे बंधनकारव राहणार नाहीत व संबंधितांनी आपापल्या तथाकथित हरकती, तक्रारी

तारीख : २६/०६/२०२४ **अंड. जगदीश प्रसाद त्रिपाठी** ऑफीस : अब्दुल अजीज चाळ, 24 रुम नं. 4, एल.बी.एस. मार्ग नवपाडा, कुर्ला (वेस्ट), मुंबई-400 070

कायमच्या सोडुन दिल्या आहेत असे समजणेत येईल हे सर्व लोकांस कळावे

जाहीर सूचना

यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे, त्यांना फ्लॅट क्र.१, १ला मजला, सी विंग, गुरुकृप टेरेस कोहौसोलि., आर. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, jुंबई-४०००७१, यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ ही जागा विक्रेता **एस. दिनाकरन (ऊर्फ** श्रीनिवासन दिनकरण) यांच्याकडून संयुक्तपणे खरेदी करण्याची इच्छा आहे. सदर फ्लॅट एस. दिनाकरन (ऊर्फ श्रीनिवासन दिनाकरन) आणि त्यांची आई **श्रीमती जानक**ी श्रीनिवासन यांनी प्रथम मालक जी विश्वनाथन (ऊर्फ जी. विश्वनाथ) पांच्याकडून दिनांक १४.०४.१९८६ रोजीच्या करारनामानुसार संयुक्तपणे खरेदी केले होते आणि ते हरवले/गहाळ झाले आहे. पुढे **श्रीमती जानकी श्रीनिवासन** यांच्या निधनानंतर ते एकमेव वारसदार/मुलगा **एस. संपथ (ऊर्फ** श्रीनिवासन संपथ) यांना त्यांचा भाऊ एस. दिनाकरन (ऊर्फ श्रीनिवासन दिनाकरन) यांच्या नावे त्यांचे सर्व अविभाजीत शेअर्स मुक्त त्र हस्तांतर करण्याची इच्छा आहे, यामुळे सदर फ्लॅटचे ते एकमेव मालक होतील. जर कोण . त्र्यक्तीस/कायदेशीर वारसदारास/प्राधिकरणास उपरोक्त हरवलेले करारनामा वर दावा असल्यास किंवा सदर फ्लॅट किंवा शेअर्सवर कोणतेही कायदेशीर वारसदार किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह माझ्याकडे खाली नमुद केलेल्या कार्यालयात सदर सूचना तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा असे समजल जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही. १५ दिवसानंतर काही दावा प्राप्त झाल्यास ते त्याग व स्थगित केले आहेत असे समजले नाईल. अभिषेक के. पारेख

दकान क.१५ व १६. जनता मार्केट. चेंबर रेल्वे स्थानकाजवळ, चेंबूर, मुंबई-४०००७१.

वकील उच्च न्यायालय

एस आर. क्रमांक : GBR/01896/18/24

अर्जदार : Sanjay Atmaram Yadav

तपशीर

रोख

एस आर क्रमांक : GBR/01853/18/24

अर्जदार : Mr. Santosh Mahadeo Pawar

तपशील

ासाचा पत्ता:- Mr Santo

जंगम मिळकत (वर्णन)

स्थावर मिळकत (वर्णन)

अ. शहर किंवा

गांव

1 NA

अ.क्र.

फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/485/2024

सार्वजनिक न्यासाचे नाव : KRUPASINDHU PRATISHTHAN

Opp. Kaiser Junior College, Kher Nagar Mumbai, Bandra East, M

जंगम मिळकत (वर्णन)

स्थावर मिळकत (वर्णन)

अ.क्र.

٩.

1 Nil

फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/493/2024

सार्वजनिक न्यासाचे नाव : Atmaram Sir Foundation

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई

पहिला मजला, सारमीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस

न्यासाचा पत्ता:- C/o. Atmaram Sakharam Yadav, 25, 1st Floor, 82/84, Shankar Niwas Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Parel, Mumbai.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धूर्मादाय आयुक्त

ग्रहन्मुंबई विभाग, हे ्वर नमूद केलेला अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ

a) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय

अंदाजे मुल्य

9000/-

Nil

संदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल

त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर ऑलेल्या कैफियतींचा विचा

केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सागावयाचे नाही असे

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनाक २५/०६/२०२४ रोजी दिली

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई

पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त

हिन्सुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

a) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय :

(अ) जंगम मिळकतः- रोख रु. १५००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त)

. संदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल

त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचा

केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक २५/०६/२०२४ रोजी दिली

परिशिष्ट क्र.१६

(उपविधी क्र.३५ अन्वये)

नोटीस

समजून चौकशी पुरी केली जॉईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

सी एस किंवा महानगरपालिका क्षेत्र मिल्यांकन

किंवा सर्वेक्षण क्र.

NA

(ब) स्थावर मिळकत:- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये फक्त)

शिक्का

अदाजे मूल्य

9400/-

अधिनियम, १९५० चे कलमे १९ अन्वये खालील मुदयावर चौकशी करणार आहेत:-

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

. अधिनियम, १९५० चे कलमे १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

(अ) जंगम मिळकतः- रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार फक्त)

अ. शहर किंवा सी एस किंवा महानगरपालिका क्षेत्र मूल्याकन

किंवा सर्वेक्षण क्र.

Nil

(ब) स्थावर मिळकतः- रोख रु. ০/- मात्र (अक्षरी रुपये फक्त

शिक्का

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that my Client Mr. Anay Choksey aged 39 years, Indian inhabitant and residing at 32nd Floor, Welligndon Heights Tulsiwadi Lane, Next to Tardeo R.T.O., Mumbai 400036 has severed all his relations with his father, Mr Jiten Choksey his mother, Mrs. Sona Choksey, his sister, Mrs. Suneja Jhaveri and other members of the extended Choksey and Jhaver families absolutely and forever due to irreparable differences.

My Client further states that he has disowned the abovementioned persons from all his movable and immovable properties absolutely and forever. My Client states that he has severed relations with and disowned the abovementioned persons of his free will and consent.

Any person dealing with the abovementioned persons will do so a their own risk and consequence and my Client will not be held responsible for any act, deed, or dealing done by Mr. Jiten Choksey, Mrs. Sonal Choksey, Mrs. Suneja Jhaveri and other members of the extended Choksey and Jhaveri families.

Dated this 26th day of June, 2004 Raghavendra Singh Advocate, Bombay High Cour 105, 1st Floor, Natwar Chambers Nagindas Master Road Fort, Mumbai 400001

मुदत/कालावधी अंदाजे

मूल्य

किंवा स्वरूप

सही/-

अधिक्षक

सार्वजनिक न्यास नो दणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग

मुदत/कालावधी अदाजे

अधिक्षक

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग

किंवा स्वरूप | मूल्य

जाहीर नोटीस

येते की, श्री. लोकेश अशोक मळे आणि श्री. अशोव रामस्वामी मुळे हे सदनिका क्र. बी/२०४, दुसरा मजला, भालचंद्र नगर ए अँड बी को.ऑप.हें सो.लि., चंदनसार, विरार (पुर्व), ता. वसई, जि. **पालघर - ४०१ ३०३,** चे संयुक्त मालक होते तरी के अशोक रामस्वामी मले यांचे दिनांक ०५/०६/ २०२१ रोजी निधन झाले आहे. त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हते तरी आता **के. अशोक रामस्वामी म**र्व यांच्यापश्चात **१)श्रीमती. लक्ष्मी अशोक मुळे (पत्नी**) २)श्री. लोकेश अशोक मुळे (मुलगा) आणि ३) श्री. राकेश अशोक मुळे (मुलगा), हे त्यांचे कायदेशिर वारस आहेत. तरी त्यापैकी आमचे अशिल श्री. लोकेश अशोक मुळे (मुलगा) ह्यांनी सदर मयत सभासदार भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी भालचंद्र नगर ए अँड बी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे.ज्याकरीता अन्य वारस म्हणजेच १)श्रीमती. लक्ष्मी अशोक मळे (पत्नी) आणि २) श्री. राकेश अशोक मुळे (मुलगा) यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालम असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव मागणीदार हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखें पराव्यासह ही नोटीस प्रसिदध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास त सोड्न दिला आहे असे समजण्यात येईल आणि सद सर्दोनकेसंबंधीची पुढील योग्य ती कार्यवाही आमचे

ॲड. निशिगंधा जयंत परंब पत्ता : ए/१०१. काशी कपा को ऑ.हौ.सो लि.. दिपव मेडीकल जबळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प)

अशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of public at large that our client being **Mr. Sudhanshu** Omprakash Sinhal is intending to acquire 50% ownership, share, rights, title and interest in a residential premises being a Flat having its details as Flat No. A-12, 3rd Floor, admeasuring 540 Sq. Ft. Carpet Area, situated at Viral Apartments Co-operative Housing Society Ltd., 50, S. V. Road, Andheri (West), Mumbai – 400 058 (said Flat) along with 5 Fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 56 to 60 vide Share Certificate No. 12 (said Shares).

Whereas originally father and mother of our client being Mr. Omprakash Bansilal Sinhal and Mrs. Indu Omprakash Sinhal were the joint owners of the said flat and members of the society.

And whereas one of the joint owner being Mi Omprakash Bansilal Sinhal being the father of our client died in-testate on 12/12/2006 leaving behind him (1) Mrs. Indu Omprakash Sinhal (wife), (2) Mrs. Shraddha Sunil Mittal (daughter), (3) Mrs. Pragya Arvind Choksey (daughter), (4) Mr. Sanjay Omprakash Sinhal (son) and (5) Mr. Sudhanshu Omprakash Sinhal (son) (our client) as his surviving legal heirs and legal representatives.

And whereas after the death of the said join owner being Mr. Omprakash Bansilal Sinhal the above said legal heirs had inherited and succeeded to 50% undivided shares, rights title and interest of the said deceased in the said Flat as per the Succession Act and Law governed by them and accordingly the said legal heirs were having 10% each i.e. 1/5th each undivided share, rights, title and interes in the said Flat up to the extent of 50% ownership of the said deceased joint owner being Mr. Omprakash Bansilal Sinhal.

And whereas now the above said (1) Mrs Indu Omprakash Sinhal, (2) Mrs. Shraddha Sunil Mittal, (3) Mrs. Pragya Arvind Choksey and (4) Mr. Saniay Omprakash Sinhal are desirous of releasing their aggregate 40% undivided share, rights, title and interest in Omprakash Sinhal by executing a registered elease Deed. And whereas after execution the Release Deed our client being Mr. Sudhanshu Omprakash Sinhal will become and acquire 50% i.e. (10% Inherited Share + 40% Released share) ownership, share rights, title and interest in the said flat and entitled to become the member of the society Any person/s having any objection/s and/or claim/s by way of any inheritance, legal charges, attachment, lien, claim, lispendence Sale, Mortgage, Lease, demands of any nature whatsoever towards 50% ownership and title of the said Flat and said Shares is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within a period of Fifteen (15) days from the date of publication hereof, failing which, the exclusive 50% rights, shares, interest, ownership and title, with respect to the said abovementioned Flat and Shares shall be effectively acquired by our said client withou any reference to such claim/s and the same if any, will be considered as duly waived Place: Mumbai.

Dated - This 26th day of June, 2024

Issued by: Harsh S. Trivedi Law Firm Mob No. 9022766611 Add: Office No. 405 B Wing, Vertex Vikas Premises, M. V. Road, Opp. Andheri East Railway Station. Andheri (East), Mumbai 400069.

(Rupees ten only) each bearing **Share Certificate Nos.** Distinctive No. No. of Shares 6599501 To 6599520 10415928 To 10415937 98883 10 14016668 To 14016677 149045 10 15262907 To 15262926 252874 20 37800287 To 37800336 841483 50 37800337 To 37800346 841484 10 सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्यात

of GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited having its registered office at GSK House 252, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030 registered in the name of Ja Naoroji Nazir have been lost. Centbank Financial Services Limited have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Folio No. 0146675, Equity Shares of face value Rs.10/

जाहीर सूचना

नोंद घ्यावी की माझे अशील **सौ. नीता दीपक जाधव आणि श्री. दीपक बाळकष्ण जाधव** याखाली उल्लेखिलेली सूचिबद्ध मालमत्ता तिच्या मालक सौ. सुनंदा श्रीकांत मिस्त्री यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत. सदर मालमत्ता **श्री. श्रीकांत लक्ष्मण मिस्त्री** यांनी मे. समर्थ डेव्हलपर्स कॉर्पोरेशन, (विकासक) यांच्याकडून करारपत्र, दिनांक २१ ऑ गस्ट, १९८० द्वारे खरेदी/संपादित केली होती. आणि अपना घर युनिट क्र. ५ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.द्वारे पारित डिस्टिंक्टिव्ह क्र. ३२१ ते ३२५ घारण केलेले भाग प्रमाणपः क्र. ६५ (यापश्चात "**सदर समभाग**" असे उल्लेखित) धारण करतात.

असे दिसून आले आहे की, सदर श्री. श्रीकांत लक्ष्मण मिस्त्री, एकमेव मालक यांचे दि. ३० में, २०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात खालील कायदेशीर वारस आहेत - सौ. सुनंदा श्रीकांत मिस्री आणि श्री. अलंकार श्रीकांत मिस्री. तथापि, दोघांच्याही परस्पर निर्णयाने उर्वरित कायदेशीर वारस सौ. सुनंदा श्रीकांत मिस्त्री यांना संस्थेमध्ये स्वीकारण्यात आले आहे आणि आता त्या सूचिबद्ध मालमत्तेच्या कायदेशीर मालक आहेत आणि सदर भाग प्रामणपत्र त्यांच्य

आता सदर सौ. सुनंदा श्रीकांत मिस्त्री संबंधित मालमत्ता सौ. नीता दीपक जाधव आणि श्री दीपक बाळकृष्ण जाधव यांना विक्री करण्यास इच्छुक आहेत.

मूचिबद्ध मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागामध्ये किंवा करिता विक्री, देवाणघेवाण, भेट .. भाडेपट्टी, भाडेकरू, परवाना, गहाणवट, प्रभार, धारणाधिकार, न्यास, वारसा, मृत्युपत्र वहिवाट, ताबा, जोपासणी, भोगवटा, देखभाल, सामंजस्य करार, विकास अधिकार, विक्रीचे करारपत्र या मार्गे किंवा अन्यथा कशाही प्रकारे कोणताही हक्क. शीर्षक. हितसंबंध. लाभ दावा किंवा कोणत्याही स्वरुपाची मागणी असणाऱ्या सर्व व्यक्तींनी त्याबाबत लेखी स्वरुपात त्याच्या समर्थनार्थ कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकार यांना पी.ओ.क्र. ॲड. जवल जतिन शहा, दुकान क्र. १ए एस, तळमजला, लक्ष्मण झूला सी.एच.एस. लिमिटेड, जेपी रोड समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८ येथे यामधील दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सूचित करावे, अन्यथा असे मानण्यात येईल की, अशा सर्व व्यक्तींनी सूचिबद्ध गलमत्तेमधील त्यांचे कोणत्याही आणि सर्व स्वरुपाचे सर्व दावे, हक्क, हितसंबंध आणि शीर्षक समर्पित केले आणि सोडून दिले आणि त्यांचा सूचिबद्ध मालमत्तेमध्ये कोणत्याही स्वरुपाच कोणताही दावा, हक्क, शीर्षक किंवा हितसंबंध नाही.

निवासी सदनिकेची अनुसूची

मुंबई उपनगरच्या नोंदणीकरण जिल्ह्यामधील महसूल गाव ओशिवरा, तालुका अंधेरी मधील के-(पश्चिम) महापालिका प्रभागामध्ये स्थित आणि सी.टी.एस. क्र. १/२४ असलेल्य जिसनीवर स्थित, निवासी सदनिका क्र. ३०३, ३ रा मजला, ए विंग, स्वाती, इमारत क्र २२ (जुनी इमारत क्र. १९), अपना घर युनिट क्र. ५ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. श्री स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३, भाग प्रमाणपत्र क्र. ६५, आणि सदर इमारतीमध्ये मजला + ४ वरील मजले, लिफ्टशिवाय, आहेत आणि सदर इमारत वर्ष १९८४ मध्ये बांधण्यात आली.

ठिकाणः मुंबई दिनांकः २६ जून, २०२४

ॲंड. जवल जे. शाह बी.कॉम., एलएल.बी ॲडव्होकेट उच्च न्यायालय नोंदणीकरण क्र. एमएएच/८९८/२०२०

Muthoot Mercantile Limited Regd.Office: 'Muthoot Floors', Opp:W & C Hospital, Thycaud, Trivandrum, Kerala - 695014

GOLD AUCTION NOTICE

Notice is hereby given for the information of all concerned that Gold ornaments pledged with the unde mentioned branches of the company in different branches of MUMBAL& PUNE for the period which were overdue for redemption and have not been redeemed so far in spite of repeated notices, will be auctione on 02.07.2024 at the specified branch. Contact details: Ph: 0471-2774800.

<u>PLEDGE NOS:</u> MUMBAI & PUNE - Badlapur:- 7898,7909,7913,7940,7946,7960, 7963, 7970, 7976 7977, 7979, 7980, 7983, 7989, 7990, 7991, 7995, 7996, 8003, 8004, 8010, 8012, 8014, 8028, 8033, 8037, 8038, 8040, 8047,8052, 8055,8058, 8060,8064, 8066,8073, 8076,8079, 8080,8084, 8096,8098 8297,8310, 8362, 8364, 8403,8426,8437,8448,8453,8465,8488,8507,8553,**Bhandup:** 4352.4393.4402, 4434, 4449, 4451, 4479, 4487.4536.4539.4541,4542.4543.4548.4553.4555, 4570 4571, 4574, 4575, 4582, 4588,4595,4599,4600,4608,4617, 4623,4627,4628,4634, 4637, 4642,4643, 4647, 4649, 4650, 4651, 4659,4666,4706,4831,4858, Panvel Old:- 3666, 3735, Panvel News 5213,5408,5534,5584,5590, 5603,5617,5622, 5641,5659, 5676,5685,5695, 5860,5863, 6108,6126,6178,6368, Kamothe:- 2710,2749,2758, 2772, 2829,2840,2854,2856,2860,2861,Virar:-6491.6832.7049.7125.7223.7226.7235.7258.7263.7324.7360.7364.7386.7462.7501.7529.7530.756 3,7564,7810,7833,7840,7841,7921,7963,8001,8025,8069,8134,8138,8151,8152,8157,8161,8162,81 63,8176,**Ulhas Nagar:-** 3369,3372,3379,3382,3386,3394,3395,3404,3405,3406,3410,3411,3412, 3415.3416.3418.3430.3433.3510.3582.3610.3614.3615.Kalvan East: 5857.5879. 5884.5893. 5928,6174,6224,6238,6247,6294,6295,6298,6308,6317,6319,6326,6329,6331,6332,6351,6352,635 4.6355.6357.6361.6369.6378.6380.6385.6402.6403.6407.6450.6471.6490.6658.6662.6668.6700.67 34,6750,6790, Ambernath:- 7223,7428,7464,7493,7509,7511,7527,7532,7536,7548, 7566,7577,7582,7592,7606,7615,7616,7618,7623,7759,8053,8055, **Ghansoli:-** 4646,4657 4796.4838. 4889.4895.4902.4928.4929.4936.4937.4942.4946.4971. 5015.5025. 5037.5069.5378. Kharghar:- 4219,4344,4346,4422, Neral:- 9518,9985,10005,10019, 10020,10023, 10029, 10036 10057.10061.10065.10071.10091.10096.10104.10109.10118.10119.10120.10121.10126.10129.101 30, 10134, 10137,10154,10163,10166,10173,10179, 10180, 10184, 10199,10206,10217, 10236 10250, 10255, 10262,10263, 10267,10268,10847,10886,10961,10976,11023,11042,11088 Nalasopara: - 6454, 6499, 6617, 6624, 6625, 6643, 6644, 6664, 6667, 6670, 6679, 6682 6683, 6686, 6688, 6703, 6711, 6714, 6721, 6725, 6729, 6732, 6737, 6755, 6758, 6762, 6769, 6845, 6856, 68662.6912.6999.7018.7031.7057.7064.7079.7126.7127.7176.7182.7200.7205.7244.7764. Ulwe:- 5108 5152,5345,5370,5373,5392,5394, 5412,5435,5442,5450,5454,5457,5461,5462, 5466, 5468, 5473 5474,5481,5484,5485,5490,5494,5495,5496,5497,5501,5504, Badlapur West:- 4649,4741, 4745 4750, 4757, 4804, 4814, 4816, 4818, 4988, 5002, 5008, 5024, 5025, 5036, 5037, 5044, 5049, 5053, 5055 5056,5065,5071,5094, 5097, 5101,5102,5108, 5110,5113,5124,5126,5127,5462, Koperkhairane 3282,3308,3439,3451, 3458,3460,3473,3476, 3493,3581, 3633, 3634 3635.3636.3675.3681.3701.3705.3711. Bhiwandi:- 2930.2973.2984.2999.3011.3017. 3034 3061,3095,3123,3132,3140,3144,3152,3226,3242,3323,3372,3377,3387,**Vasai:-** 4069, 4156, 4234, 4236.4248.4249.4252.4253. 4255.4258. 4260. 4266. 4267. 4269.4271. 4273. 4276.4279.4280.4287. 4292,4293,4295, 4299,4307,4331,4336,4340, 4369,4455,4456, 4495,4524, 4531,4582,4585,4595 4614,4631,4632, Ulhas Nagar East:- 3892,3948,4013,4063,4082,Kalamboli:- 1785,1860, 1879 1889 1895. 1904.1909. 1920. 1955.1970.1971.2005.2038,2047, Khopat:- 2181,2281,2285, 2295,2324, 2329,2332,2339,2344, 2389,2444,2457,2458,2476,2480,Kalyan West:- 2286,2461 2525,2537,2615,2654,2655, 2699,2703,2707,2709, 2724,2725,2728,**Dombivili East**:-4965,5013,5062,5093,5185, 5186,5198, 5205, 5220,5221,5225,5236, 5241,5243,5245,5256,5259 5261,5262,5265,5267,5270,5271, 5282,5283,5286,5287,5295,5311,5319,5320, 5327, 5335 5336,5339,5344,5363,5601,5629,5633,5638,5660,5661,5667,5681,5685,5687,5691,5696,5706,570 8,5733,5739,5741,Khanda Colony:- 1682,1763,1771,1785,1970,Nalasopara West:- 2008,2145, 2152,2166, 2184,2198,2208, 2294, 2339, 2376,2402,2482,2493,2494,2505,2507,2516 2524 2534 2537 2547 2548 2559 2563 2565 2578 2595 2603 2768 2772 2774 2779,2996,3008,**Dombivili West:-**1988,2103, 2153,2237, 2272,2443,2459,2487,2488,2490,Khopoli: 2481,2537, 2602, 2604, 2618, 2629, 2631,2646,2656,2659,2671,2672, 2680,2695,2892,2914, 2954 Bhavander East: - 2575,2601,2611,2658,2744,2745,2746,2749, 2756,2766,2767, 2830, 2873, 2878 2906. 2913. Shahpur:- 2232.2257. 2258.2285.2318.2465.2505.Vaishali Nagar Mulund West: 1800.1816.1864.1891.1892.1897.1904.1969.1970. Airoli:- 2089.2175.2198. 2253.2278. 2290 2296,2299,2300,2301,2302,2312,2330,2338,2340,2349,2357,2363,2571,2582,2588, Vasai West 1670,1750,1755,1763,1769, Nerul West :- 1371,1372,1423,1486, Dahanukar Colony Kothrud 1917, 2107,2131, 2153,2275,2298,2304,2307,2330,2331,2334,2336,2337,2346, 2351, 2358, 236 2375. 2376.2377.2379. Bhosari:- 1573.1618.1619.1630. 1640.1746.1749.1763.1772.1774.1777 1778 1787 1794 1796 1797 1799 Roisar: 1415 1566 1568 1570 1579 1591 Shahad: 1640 1660 Mumbra:- 1785,1934,1964,2022,2093,2113,2133,2156,2164,2174, 2184,2186,2188, 2196, 2199,2516,2533,2535,2550,2646,2655,2685,**Thane West:-** 1154,1175,1212,1227,1228, **Dighi:-** 1164, 1176 1201 1287 1288 1290 1294 1296 1302 Kondhwa:-1076 1183 1221 1254 1256 1258 1259 1271,1273, Dehu Road:- 1079, Chinchwad:- 1065,1098,1127, Talegaon:- 1030, Place: MUMBAI &PUNE, Date: 26.06.2024 for Muthoot Mercantile Limited, Chairman

शिवकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, इमारत नं.१६, एमएमआरडीए कॉलनी जो-वि. लिंक रोड, पवई, मुंबई-४०००७२ या संस्थेचे सभासद असलेले **सदनिका क्र** ३१०, धारण करणारे **कै. शिवगोविंद मिश्रा / मिसरा** , यांचे **दिनांक: १५/०३/२०१४** रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले आहे. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्य भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हित संबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार **१) श्री. आशिषकुमार शिवगोविंद मिश्रा (मुलगा), २) सौ. प्रीती वेदमनी मिश्रा - (सुन)** यांनी संस्थेकडे सदनिका हस्तांतरीत करण्याकरीता अर्ज दाखल केलेला आहे. तेंव्हा अन्य कायदेशीर वारसदार किंवा अन्य मागणीदार /हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्या / व हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे संस्थेकडे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीमध्ये कोणाही व्यक्ती कडुन हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हित संबंध वरील मागणीदार याचे नावे हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवार्ह करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/ किंवा हरकर्त आल्यावर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच याची नोंदी व उपविधीची प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकडे कार्यांलयीन वेळेत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन नोटीसीची मुदत संपण्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. आपले नम्र

ठिकाण:- मुंबई-४०००७२ दिनांक :- २६.०६.२०२४

सही/-शिवकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, SUPREME SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED (AN ISO - 9001/14001/OHSAS-18001 CERTIFIED COMPANY)
SUPREME HOUSE, PRATAP GADH, PLOT NO. 94/C, OPP. IIT, POWAI MUMBAI MH 400076 CIN: L74999MH1983PLC029752 o Fax: +91 22 6128 9711 o Website : www,supremeinfra,com

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED $31^{\rm st}$ March, 2024. 8 Months ended o 31/03/202 nded c nded on 1/03/2024 ded c 31/03/202 31/03/2024 31/03/2023 31/12/202 31/03/2023 31/03/2024 Jnaudite audited Unaudited Audited Audited Unaudited Inaudited Audited Audited Total Income From Operations
Net Profit/(Loss)for the period
(before Tax, Exceptional and/or
Extraordinary items)
Net Profit/(Loss)for the period
before Tax (After Exceptional and/or
Extraordinary items) 2,865.3 873.8 2,736.51 5,943. 9,581.4 2,871.89 1,625.6 5,961.0 (32,650.2 (29,544.0 (93,020. 32,644.6 31,047.6 33,434.2 Extraordinary items (32.650.2 (29,233.63) (27,575.54 (95,354.2 (32,644.64 (30,737.20 (40,021.83) (1.17.502.94 (1,20,183.44 .17.440.0 Extraordinary items)
Net Profit(Loss)for the period After Ta:
(After Exceptional and/or
Extraordinary items)
Total Comprehensive Income
(Comprising Profit and (Loss) for the
period (after tax) and other Comprehensive Income (after tax) (32,648.4 (29,233.63 17,438.26 (95,345.4 32,642.86 Equity Share Capital
Reserves (Excluding Revaluation
Reserves as shown
Earnings per share (EPS in Rs.) 2,569.8 2.569.8 2.569.8 2.569.8 2,569.8 2.569.84 2,569.8 2.569.84 2,569.84 2,569.84

Notes;

1. The Above Results have been reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors in its meeting held on June 25, 2024.

2. The above is the extracts of the detailed format of the of the Financial Results submitted with the Stock Exchange under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015. The full Financial Results are available of the Company's website viz. www.supremeinfra.com and on the website of the BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.bseindia.com respectively.

For Supreme Infrastructure India Limited

Sd/-Vikram Bhavanishankar Sharma

Managing Director DIN: 01249904